

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी  
प्रोसिड प्रोटिन पावडर व मायक्रोन्युट्रीन चिक्की  
खरेदी प्रकरणाची उच्चस्तर चौकशी करणेबाबत..

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: शाआशा- २०१३/ प्र.क्र. ५८३/का-१३,**  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई:- ४०० ०३२.  
तारीख: - २० नोव्हेंबर, २०१३.

**वाचा-१)** शासन निर्णय क्रमांक: शाआशा- २०१२/ प्र.क्र. ७१२/का-१३, दि.२९/८/२०१३  
**२)** शासन निर्णय क्रमांक: शाआशा- २०१२/ प्र.क्र. ७१३/का-१३, दि.२९/८/२०१३

**प्रस्तावना :-**

आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रोसिड प्रोटिन पावडर व मायक्रोन्युट्रीन चिक्की खरेदी करण्यास दिनांक २९ एप्रिल, २०१३ च्या दोन स्वतंत्र आदेशान्वये मान्यता देण्यात आली होती. मात्र उपरोक्त खरेदीस दिनांक १४ जून, २०१३ च्या पत्रान्वये स्थगिती देण्यात आली आहे. सदर खरेदीस मान्यता देण्याबाबत विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न क्र.४२६३५ वर झालेल्या चर्चेस दिनांक १६ जुलै, २०१३ रोजी उत्तर देताना याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे अश्वासन मा.मंत्री(आदिवासी विकास) यांनी दिले आहे. सदर अश्वासनाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

**शासन निर्णय:-**

आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रोसिड प्रोटिन पावडर व मायक्रोन्युट्रीन चिक्की खरेदी करण्यास वरील संदर्भाधिन दिनांक २९ एप्रिल, २०१३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. विधानमंडळात विधान परिषद तारांकित प्रश्न क्र.४२६३५ मध्ये शासनाने दिलेल्या अश्वासनाच्या अनुषंगाने सदर खरेदी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी या शासन आदेशान्वये डॉ. पी.एस.मीना, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सा.वि.स) व वि. चौ.अ.(२) यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात येत आहे.

२. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी प्रोसिड प्रोटिन पावडर व मायक्रोन्युट्रीन चिक्की खरेदी करण्याची आवश्यकता नाही असे अभिप्राय दिले असतानाही, शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रोसिड प्रोटिन पावडर व मायक्रोन्युट्रीन चिक्की खरेदी करण्यास दिनांक २९ एप्रिल २०१३ च्या दोन स्वतंत्र आदेशान्वये मान्यता देण्याबाबतच्या प्रकरणाची चौकशी सदरहू एक

सदस्थीय समितीतर्फे करून या खरेदीस मान्यता देण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करेल.

३. सदर चौकशी समितीस संबंधीत उप सचिव, आदिवासी विकास विभाग हे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देतील.

४. समिती तीन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल शासनास सादर करेल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११२०१३०५१७७२२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ना. शिंदे)

अवर सचिव, आदिवासी विकास विभाग

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री (आदिवासी विकास), मंत्रालय, मुंबई :- ४०० ३२.
४. मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास), मंत्रालय, मुंबई:- ४०० ०३२.
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सा.वि.स) व वि. चौ.अ.(२) मंत्रालय, मुंबई.
७. मा. प्रधान सचिव (आदिवासी विकास) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
९. महालेखापाल (लेखा परिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
१०. महालेखापाल (लेखा परिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
११. निवडनस्ती (का-१३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई:- ४०० ०३२.